



SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Registered Office :

Swastik House, 39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune - 411 037, Maharashtra, INDIA

T: +91 20 2644 4625 / 26 / 27 E: cs@silworld.in W: www.silworld.in

CIN No :- L26956PN1994PLC078941

Date: 09th May 2022

To,
Listing Manager,
Department of Corporate Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001

Subject: Intimation of notice published in the Newspaper under IEPF Rules.

Scrip Code: 532841

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of Newspaper Advertisement published for the attention of Equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company in favor of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, who have not encashed the dividend warrants for last seven consecutive years commencing from the unpaid Final Dividend for the year 2014-2015, pursuant to Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules"), in Financial Express (English) and Loksatta (Marathi) Newspaper on 08th May 2022.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR SAHYADRI INDUSTRIES LIMITED

SHRIKANT JOSHI
COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
M. NO: 47346

Encl.: Newspaper Cuttings

Canara Bank Rasta Peth Branch : DP Code : 15331,
Pune - 411011 Ph. : 9309030308.
E-mail : cb15331@canarabank.com

DEMAND NOTICE

Notice U/s 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

1. Name of the Borrower with Address

| Sl. No. | Name & Address of Borrower & Guarantor | Amount and Date of Loan Granted (Lakhs) |
|---------|---|---|
| 1. | M/s. KB Services, Prop. Mr. Kunal Ramesh Borbande, S. No. 144, Flat No. 303, 3rd Floor, Shiv Sai Apartment, Bhise Park, Near Govind Garden Chowk, Pimple Saudagar, Pune | Rs. 10,00,000/- Dated 26/04/2022 |

2. As the principal debtor [borrower] has defaulted in repayment of his/her/their/s liabilities, we have classified his/her/their/s dues as Non Performing Assets on 30/03/2021 in accordance with the directions or guidelines issued by the Reserve Bank of India.

3. This notice is issued in accordance to the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 served on 26/04/2022.

| Sl. No. | Account No. | Nature of Loan | Amount Due as on date & Rate of Interest |
|---------|----------------|----------------------------|---|
| 1. | 53311400000528 | Cash Credit Agreement MSME | Rs.10,37,878.06 (Rupees Ten Lakh Thirty Seven Thousand Eight Hundred Seventy Eight and Six Paise Only) @ 10.55% |

4. The aforesaid facilities granted by bank are secured by the following Assets/ Securities, Property owned by Mr. Kunal Ramesh Borbande Flat no. 303, 3rd Floor, Shivsai Apartment, SNo 144, Bhise Park, near Govind Garden , pimple saudagar, Pune. Name of Title holder : Mr. Kunal Ramesh Borbande.

5. Now, through this public notice, we advise you to pay the bank Rs.10,37,878.06 (Rupees Ten Lakh Thirty Seven Thousand Eight Hundred Seventy Eight and Six Paise Only) together with further interest and incidental expenses and costs to pay off your liabilities within 60 days from the date of the notice otherwise the bank will proceed under the provisions of SARFAESI Act 2002.

The undersigned is empowered to take possession of the properties, to sell there after and is an authorised officer of the bank under section 13 of the SARFAESI Act.

Date : 07/05/2022

Place : Pune

Authorised Officer,

Canara Bank

NEW IDEAS IN BUSINESS.

NEW IDEAS BEFORE THEY BECOME BUSINESS.

THE FINANCIAL EXPRESS
Read to Lead

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

- Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is being proposed to be made after fifteen days hereof but before expiry of thirty days hereinafter to the Registrar at Pune that MOVABLE FEAST FOODS LLP, an LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company limited by Shares.
- The principal objects of the Company are: Services for providing Food Products and Beverages, Cafe, Barista, Food Establishment etc.
- A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the office at S. No. 558/2b Unit 301 Pl. No. 12A, Main Gangadhar Road, Opp. Gagan Vihar, Bibwewadi, Pune-411 037, MH, IN.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at CRC, I.T.C.A. Plot no. 6, 7 & 8, Sector 5, IMT Mansarovar, District Gurgaon- 122050, Haryana within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its Registered Office.

Names of Applicants
NILESH NANDKUMAR PASALKAR,
SAVAN KANTILAL OSWAL,
SANGRAM SURESH KAMBLE

Dated this 08/05/2022

DHAVALPRATAPINSINH MOHITEPATIL AGRO INDUSTRIES LIMITED

(In Liquidation) (UNDER, IBC, 2016)

(A company under liquidation process vide Hon'ble NCLT order dated 29th July, 2021 (Order downloaded from nclt.gov.in on 16.08.2021) Office of the Liquidator C/o M/s Bopin & Co (Chartered Accountant), 302, Centre point, R C Dutt Rd, Alkapuri, Vadodra Gujarat - 390007. Email ID : cirp.dhavalpratap@gmail.com Contact: 9427341134

E-auction Sale Notice
Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code 2016 and regulation there under, that the assets stated in Table below, will be sold by E-Auction through the service provider M/s 4 Closure via its e-auction platform <https://www.bankauctions.in>

| Date and Time of Auction | 21.05.2022 between 02:15 PM to 4:15 PM (with unlimited extension of 5 Minutes each) |
|---|---|
| Last Date for apply and Submission of Document with EMD | Saturday, 21.05.2022 on or before 02:00 PM except in case auction under Sr 1 Option A by 01:00 PM |
| Issue of Log-in Credentials to the bidders | Saturday, 21.05.2022 between 02:00 PM to 02:15 PM |
| Inspection Date & Time | From 19.05.2022 & 20.05.2022 (From 11:00 AM to 5:00 PM) Contact Person: Dharti K Shah 9427341134 |

Basic Description of Assets and Properties for sale:

| Sr. | Asset/ Location | Manner of sale | Address | Reserve Price (INR) | Earnest Money Deposit (EMD) (INR) |
|-----|-----------------|--|--|---------------------|-----------------------------------|
| 1 | Option A | Assets in a Stump Sale | PRATAPGAD, AT: DHAVALNAGAR POST: SHANKARNAGAR, TALUKA: MALSHIRAS SOLAPUR MH 413118 INDIA | 15,42,10,020/- | 1,54,21,002/- |
| 2 | Option B | Standalone Basis | PRATAPGAD, AT: DHAVALNAGAR POST: SHANKARNAGAR, TALUKA: MALSHIRAS SOLAPUR MH 413118 INDIA | 3,48,70,500/- | 34,87,050/- |
| 3 | B | Building and ancillary development (Single/ Multi storied steel framed structure with RCC foundation), Plant and Machinery | Do. | 11,93,39,520/- | 1,19,33,952/- |

The EMD shall be payable by interested bidders through NEFT/RTGS/Demand Draft Saturday, 21.05.2022 on or before 02:00 PM except in case auction under Sr 1 Option A by 01:00 PM, in an amount of "DHAVALPRATAPINSINH MOHITEPATIL AGRO INDUSTRIES LIMITED (IN LIQUIDATION)" having Bank Account in PUNJAB NATIONAL BANK Vadodra, Productivity Road Vadodra Gujarat Account No: 37450210021310 and IFSC Code PNB0374500. Further the bidders cannot place a bid at a value below the reserve price. For particulars of assets to be sold terms & conditions of E-auction sale, refer TENDER DOCUMENT Dated 08.05.2022 and the same is available on <https://bankauctions.in> and may ask for a copy by sending email to the liquidator at Email ID cirp.dhavalpratap@gmail.com. For any query regarding E-Auction, contact Mr. U. Subbarao (M: 081420006186) or info@bankauctions.in, subbarao@bankauctions.in or the Liquidator E Auction will be conducted on "As is where is basis", "Whatever there is basis" and "No recourse basis".
Date: 08.05.2022
Dharti K Shah, Liquidator
Reg. No: IP Reg. No: IBBVIPA-001/UP-P00993/2017-2018/11640

SAHYADRI INDUSTRIES LTD.

CIN No: L26956PN1994PLC078941

Regd. Office: 39/D, J.N. Marg, Gultekdi, Pune 411 037.

Website : www.silworld.in, E-mail : info@silworld.in, Tel. : +91 20 26444625/26/27**NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY**

Sub: Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund Authority

NOTICE is hereby given to the equity shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules") as under:

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid / claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Demat account of Investor Education and Protection Fund Authority ("the IEPF").

Adhering to various requirements set out in said the Rules, the Company has dispatched the letter on Wednesday, 04th May 2022 individually to the shareholders who have not encashed the dividend warrants for last seven consecutive years commencing from the unpaid Final Dividend for the year 2014-2015 due to which their Equity shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate actions.

The Company has uploaded the full details of such equity shareholders and equity shares due for transfer to the Demat account of IEPF Authority on its website <http://www.silworld.in>, under investor section to verify the details of the unclaimed dividend and the equity shares that are liable to be transferred to the IEPF Authority as per stated in the Rules.

Notice is given to all such shareholders to make an application to the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the company with a request letter duly signed by all holders with proper identification proofs for claiming the unclaimed dividend on or before Sunday, 31/07/2022 at below mentioned address, so that the shares are not transferred to the Demat account of IEPF authorities.

In case no valid claim in respect of equity shares are received from the equity Shareholders within the time frame as may be provided by the relevant authorities for the said purpose, the Company, shall with a view to comply with the requirement set out in the Rules, transfer the shares to IEPF by due date as per the procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company or any officer of the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF.

Shareholders may note that, both the unclaimed dividend and the equity shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority, after following the procedure prescribed in the Rules.

The Equity Shareholders concerned, holding equity shares in physical form and whose equity shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of facilitating transfer of equity shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificate(s), which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice, in respect of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority, pursuant to the Rules.

In case where there is specific order of the Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such equity shares and payment of dividend, the company shall not transfer such equity shares to the Fund.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel.: 022-49186270; Email: iepf.shares@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

For SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Sd/

Satyen Patel

Managing Director

DIN: 00131344

Place : Pune

Date : May 07, 2022

LAXMI INDIA FINLEASECAP PRIVATE LIMITED
CIN: U65929RJ1996PTC073074 • Registered Office: 2, DFL, Gopinath Marg, M. J. Road, Jaipur, 302001, Email: info@lifc.co.in, website: www.lifc.co.in, Ph. 0141-4031166, 4033635
Statement of Audited Financial Results for the Year Ended on March 31, 2022
(Regulation 52 (B), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015) (Amount in Lacs, except EPS)

| Sl No | Particulars | Quarter Ended | | Year Ended | |
|-------|--|----------------------|----------------------|----------------------|----------------------|
| | | 31-03-2022 (Audited) | 31-03-2021 (Audited) | 31-03-2022 (Audited) | 31-03-2021 (Audited) |
| 1 | Total income from Operations | 2684.07 | 2740.82 | 9820.65 | 8877.60 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 515.66 | 945.94 | 1977.64 | 1775.04 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 515.66 | 945.94 | 1977.64 | 1775.04 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 407.66 | 428.54 | 1488.47 | 1048.97 |
| 5 | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | 395.52 | 438.49 | 1480.49 | 1058.91 |
| 6 | Paid up Equity Share Capital | 1589.02 | 1431.28 | 1589.02 | 1431.28 |
| 7 | Reserves & Surplus (excluding Revaluation Reserve) | 11153.07 | 8535.27 | 11153.07 | 8535.27 |
| 8 | Securities Premium | 5862.51 | 4725.20 | 5862.51 | 4725.20 |
| 9 | Net worth | 12722.51 | 9887.73 | 12722.51 | 9887.73 |
| 10 | Paid up Debt Capital / Outstanding Debt | 41213.61 | 39099.00 | 41213.61 | 39099.00 |
| 11 | Outstanding Redeemable Preference Shares | Nil | Nil | Nil | Nil |
| 12 | Debt Equity Ratio | 3.24 | 3.95 | 3.24 | 3.95 |
| 13 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - | | | | |
| 1 | Basic | 2.73 | 2.99 | 10.15 | 7.51 |
| 2 | Diluted | 2.73 | 2.99 | 10.15 | 7.51 |
| 14 | Capital Redemption Reserve | Not Applicable | Not Applicable | Not Applicable | Not Applicable |
| 15 | Debt Redemption Reserve | Not Applicable | Not Applicable | Not Applicable | Not Applicable |
| 16 | Debt Service Coverage Ratio | Not Applicable | Not Applicable | Not Applicable | Not Applicable |
| 17 | Interest Service Coverage Ratio | Not Applicable | Not Applicable | Not Applicable | Not Applicable |

Note: (1) The above results is an extract of the detailed format of audited quarterly annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual quarterly financial results are available on the websites of the Stock Exchanges and the listed entity (<https://www.bseindia.com> and <https://www.lifc.co.in>). (2) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges (BSE Ltd.) and can be accessed on the URL (<https://www.bseindia.com>). (3) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
For and on behalf of Board of Directors of Laxmi India Finleasecap Private Limited
Date : 08.05.2022
Place : Jaipur
(Chairman & Managing Director) DIN: 00373284

AU SMALL FINANCE BANK LIMITED (A SCHEDULED COMMERCIAL BANK)

Regd. Office: 19-A, Dhuleshwari Garden, Ajmer Road, Jaipur - 302001, Rajasthan, (India). (CIN:L36911RJ1996PLC011381)

APPENDIX-IV-A- [See proviso to rule 8(6)] Sale notice for sale of immovable properties

E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) / Co-Borrower (s)/Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officer of AU Small Finance Bank Limited (A Scheduled Commercial Bank), the same shall be referred herein after as AUSFB. The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction for recovery of amount mentioned in the table below along with further interest, cost, charges and expenses being due to AUSFB viz. Secured Creditor.

It is hereby informed you that we are going to conduct public E-Auction through website <https://sarfaei.auctiontiger.net>

| Loan A/C No. / Name of Borrowers/Co Borrowers/ Mortgagors/Guarantor | Date & Amount of 13(2) Demand Notice | Date of Possession | Description of Property | Reserve Price For Property | Earnest Money For Property | Date & Time Of E-Auction | Date & Time of Bid Submission | E-Auction Place of Tender Submission | Contact Person and Property Visit Date |
|--|--|--------------------|--|---|---|---|---|--|---|
| (Loan A/C No.) L9001060100567090, Dipti Tippanna Reddy D/O Tippanna Dharmanna Reddy (Borrower) Tippanna Dharmanna Reddy S/O Dharmanna Tippanna Reddy (Co-Borrower & Mortgagor) Smt. Divya Mallikarjun Hallimani W/O Shri Mallikarjun Hallimani (Co-Borrower) Bhavya Tippanna Reddy D/O Tippanna Reddy (Co-Borrower) Smt. Jagdevi Tippanna Reddy W/O Shri Tippanna Reddy (Guarantor) | 12-Dec-19 Rs. 8,11,647/- Rs. Eight Lac Eleven Thousand Six Hundred Forty Seven Only as on 11-Dec-19 | 25-Nov-2021 | Flat No. - 27, 3rd Floor, New Cts No. 41, 43/1, 43/2, 43, A Wing, Gurudev Nagar, Sheela Apartment, Akurdi, Pune, Maharashtra. Admeasuring 43.68 Sq. Mtr. | ₹ 11,30,000/- Rs. Eleven Lac Thirty Thousand Only | ₹ 58,000/- Rs. Fifty Eight Thousand Only | 25-May-2022 2.00 PM to 4.00 PM with unlimited extension of 5 minutes | On or Before 23-May-2022 10.00 AM to 5.00 PM | Au Small Finance Bank Ltd., Branch Address :- The Hub Third Floor Above Bank Of India, Near Santosh Nagar Bus Stop, Opp Shell Petrol Pump Aundh Ravet BRTS Road Dange Chowk Csm Flyover Chinchwad Dist Pune - 411033 Maharashtra | Bhanu Pratap Singh- 9358002663 - Email id- auctions@aubank.in 18-May-2022 |
| (Loan A/C No.) L9001060100337181, Manik Popat Gogawale S/O Popat Balwant Gogawale (Borrower & Mortgagor) Smt. Vimal Manik Gogawale W/O Manik Popat Gogawale (Co-Borrower) | 25-Nov-19 Rs. 9,25,443/- Rs. Nine Lac Twenty Five Thousand Four Hundred Forty Three Only as on 19-Nov-19 | 10-Mar-2022 | Property No. 271, Flat No. 15, Survey No. 271, On 3rd Floor, Rukhmini Residency, Thigalatal, Opp Marathi School, Rajgurunagar, Dist. Pune, Maharashtra Admeasuring 580 Sq. Ft. | ₹ 10,21,000/- Rs. Ten Lac Twenty One Thousand Only | ₹ 52,000/- Rs. Fifty Two Thousand Only | 15-Jun-2022 2.00 PM to 4.00 PM with unlimited extension of 5 minutes | On or Before 13-Jun-2022 10.00 AM to 5.00 PM | Au Small Finance Bank Ltd., Branch Address :- Atharva Plaza, 3rd Floor, Pune-Satara Road, Dhanakwadi, Dist. Pune, Maharashtra - 411043 | Bhanu Pratap Singh- 9358002663 - Email id- auctions@aubank.in 09-Jun-2022 |

The terms and conditions of e-auction sale:-
(1). The E-Auction sale of Secured Asset is on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis for and on behalf of the Secured Creditor viz. AUSFB and there is no known encumbrance which exists on the said property.
(2). For participating in online e-auction sale, Bid document, copies of PAN Card, Board Resolution in case of Company and photo ID, address proof are required to be submitted along with EMD, which is payable by way of RTGS/NEFT/DD in the name of MSME AUCTION POOL ACCOUNT OF AU Small Finance Bank Limited, Current account No. 192120112171599 AU SMALL FINANCE BANK LIMITED Fifth and Sixth Floor Sunny Big Junction STC Khasra No. 64 to 67, Gram Sukharpura New Atish Market Jaipur 302020, IFSC Code: AUBL0002011. Once an Online Bid is submitted, same cannot be withdrawn. Further any EMD submitted by bidder will be required to send the UTR/Ref no./DD no. of the RTGS/NEFT/DD with a copy of cancelled cheque on the following email IDs i.e. auctions@aubank.in

(3). All interested participants / bidders are requested to visit the website <https://sarfaei.auctiontiger.net> & <https://www.aubank.in/bank-auction> for further details including Terms & Conditions, to take part in e-auction sale proceeding and are also advised to contact Mr. Bhanu Pratap Singh, Contact Number 9358002663 and e-mail of auctions@aubank.in
Please Note: This is also a 15 days notice & 30 days notice Under Rule 8(6) read with Rule 9(1) to the Borrowers/Co Borrowers/Mortgagors of the above said loan account about sale through tender / inter se bidding on the above-mentioned date. The property will be sold, if their outstanding dues are not repaid in full by the borrower in the given notice period.

Authorised Officer

AU Small Finance Bank Limited

Place : Pune Date : 07/05/2022

Shanthi Gears
SHANTHI GEARS LIMITED
CIN: L29130T21972PLC000649
Regd. Office: 304-A, Trichy Road, Singanailur, Coimbatore-641005, Tamil Nadu. Tel: +91-422-4545745 Fax: +91-422-4545700.
Email: cs@shanthigears.murugappa.com, Website: www.shanthigears.com

Extract of Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2022

| Sl No | PARTICULARS | ₹ Crores | | | |
|-------|---|--------------------------|--------------------------|-----------------------|-----------------------|
| | | Quarter ended 31.03.2022 | Quarter ended 31.03.2021 | Year ended 31.03.2022 | Year ended 31.03.2021 |
| 1 | Total income from operations | 105.92 | 74.74 | 346.12 | 223.81 |
| 2 | Profit for the period before tax | 18.66 | 12.25 | 58.73 | 26.07 |
| 3 | Profit for the period/year after tax | 12.22 | 9.42 | 42.47 | 20.17 |
| 4 | Total Comprehensive Income for the period | 11.84 | 9.26 | 42.01 | 20.01 |
| 5 | Equity share capital | 7.67 | 7.67 | 7.67 | 7.67 |
| 6 | Reserves (Other Equity) | | | 252.29 | 229.46 |
| 7 | Earnings Per Share (in ₹) | | | | |
| | Basic: | 1.59 | 1.23 | 5.54 | 2.63 |
| | Diluted: | 1.59 | 1.23 | 5.54 | 2.63 |

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website www.shanthigears.com

For Shanthi Gears Limited

M Karunakaran

Whole-time Director

DIN: 09004843

Place : Coimbatore

Date : 07 May 2022

GO FASHION (INDIA) LIMITED
(Formerly Known as GO FASHION (INDIA) PRIVATE LIMITED)
CIN: L17291TN2010PLC07303
Registered Office: Sathak Center, 5th Floor, New No.4, Old No.144/2, Nungambakkam High Road, Chennai, Tamil Nadu 600 034. Website: www.gocolors.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2022

| S. No. | Particulars | (INR in Lakhs, except Earnings Per Share data, unless otherwise stated) | | | | |
|--------|---|---|------------------------|------------------------|----------------------|----------------------|
| | | QUARTER ENDED | | YEAR ENDED | | |
| | | 31-03-2022 (Unaudited) | 31-12-2021 (Unaudited) | 31-03-2021 (Unaudited) | 31-03-2022 (Audited) | 31-03-2021 (Audited) |
| 1. | Total income from operations | 11,944.79 | 14,522.04 | 9,569.28 | 42,210.69 | 28,225.27 |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items) | 1,517.60 | 3,298.42 | 941.99 | 4,787.64 | (313.45) |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items) | 1,517.60 | 3,298.42 | 941.99 | 4,787.64 | (313.45) |
| | | | | | | |

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

विद्राव्य खतांच्या टंचाईबाबत ऑनलाईन बैठक

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात विद्राव्य खतांची मोठी टंचाई निर्माण झाल्याची दखल कृषी विभागाकडून घेण्यात आली असून खतांच्या परिस्थितीचा आढावा शनिवारी आयोजित तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.



खांबाबतचे वृत्त लोकसत्ता ने दिले होते.

विद्राव्य खतांभावी उन्हाळ्यातील पालेभाज्यांचे लागवड क्षेत्र घटल्याचे वृत्त ६ मे रोजी 'लोकसत्ता'ने 'भाज्या महागण्याची भीती, खतांच्या टुटवड्यामुळे राज्यभरातील लागवड क्षेत्रात घट' या शीर्षकाने प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी राज्यातील विद्राव्य

खतांची परिस्थिती जाणून घेण्याबाबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील विद्राव्य खतांचे प्रमुख आयातदार

आणि विक्रेते उपस्थित होते.

बैठकीत सहभागी झालेल्या आयातदारांनी दिलेल्या माहितीनुसार, संचालक झेंडे यांनी विद्राव्य खतांची आयात, प्रत्यक्ष साठा, शेतकऱ्यांकडून आलेली मागणी, आयातीत असणाऱ्या अडचणीबाबत माहिती घेतली. खतांचे आयातदार आणि विक्रेत्यांनी आमच्याकडील खतांचा साठा जवळपास संपला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे बेलारुस येथून होणारी आयात बंद आहे. चीनने एप्रिल आणि मे महिन्यांकरिता खतांची निर्यात सुरू ठेवली होती, मात्र प्रत्यक्षात निर्यात सुरू होताना चीनमध्ये कोरोनामुळे टाळेबंदी करावी लागली. त्यामुळे खतांसह सर्वच मालाची निर्यात तेथून थंडावली असल्याची माहिती संचालकांना दिली आहे.

राज्यातील विद्राव्य खतांच्या उपलब्धतेबाबत बैठक घेण्यात आली. प्रमुख आयातदार आणि विक्रेते यांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग घेतला. वाढलेले दर आणि आयातीबाबतच्या अडचणींवर चर्चा झाली. राज्यात विद्राव्य खतांचा प्रत्यक्ष साठा किती आहे, याची माहिती दोन दिवसांत एकत्रित होईल. -दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुण नियंत्रण

७० टक्क्यांनी किमतीत वाढ

बेलारुस, चीनकडून होणारी विद्राव्य खतांची आयात पूर्णपणे टप्पू झाली आहे. इझ्रायल, कॅनडाकडून होणारी आयात कमी झाली आहे. शिवाय ती आर्थिकदृष्ट्या परतडण्यासारखी नाही. जागतिक खत बाजारत टंचाई निर्माण झाल्यामुळे विद्राव्य खतांच्या किमतीत सरासरी ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इतकी महागडी खते आयात केली तर शेतकरी ते वापरतील का? असा महत्त्वाचा प्रश्न आयातदारांनी उपस्थित केला आहे. चीन भारताला परतडणाऱ्या किमतीत खतांचा पुरवठा करतो. पण, आजगडीला कितीही किंमत मोजली तरी चीनकडून होणारी आयात सुरळीत होण्याची शक्यता नाही.

उन्हाळ्यात होणारी आयात सोईची

आयात केलेली खते मार्च, एप्रिल, मे महिन्यात देशातील बंद्यावर आल्यास त्याची टेंपलगत गरजेनुसार वाहतूक करणे सोयीचे असते. पावसाळ्याच्या तोंडावर झालेली आयात वाहतूकीच्या दृष्टीने अडचणीची ठरते. पाऊस सुरू झाल्यानंतर खते जहाजातून उतरवून घेण्यावरही गर्वादा येतात. केंद्र किंवा राज्य सरकारने आता पुढाकार घेऊन आयात केली तरीही प्रत्यक्ष खते देशात येईपर्यंत दीड-दोन महिन्यांचा काळ जाईल. विद्राव्य खतांच्या आढल्याची बैठक जाणवारी महिन्यातच घ्यायला द्यावी होती, असेही एका आयातदाराने सांगितले.

SBI भारतीय स्टेट बँक, आर. बी. ओ. जिवनतारा बिल्डींग, सातारा कोरगांव रोड, सातारा

तारण मिळकतीचा ताबा घेतल्याची नोंदीस (सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३(४)अन्वये)

नोंदीस देण्यात येते की, सिक्कुरियायझेशन अँड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अँसेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (२००२ चा ५४) च्या कलम १३(२) व सिक्कुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारात खाली नमूद केलेल्या कर्जदारांचे समोर दर्शविलेल्या तारखांना मागणी नोंदीस पाठवून मागणी नोंदीस मिळाल्या तारखांपासून ६० दिवसांचे आत बँकेस देणे असलेली संपूर्ण रक्कम भरण्याची मागणी केलेली होती.

कर्जदार मागणी केल्याप्रमाणे भरणा करण्यास असमर्थ ठरले आहेत. सर्वसाधारण जनता व विशेषकरून कर्जदार यांना ही जाहीर नोंदीस देण्यात येते की खाली सही करणारा यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) व सदर नियम क्र. ९ अन्वये खाली नमूद केलेल्या तारखांना तारण मिळकतीचा प्रतिकामक ताबा घेतलेला आहे.

सर्वसाधारण जनता व विशेषकरून कर्जदार यांना सावधान करण्यात येत आहे की त्यांनी सदर मिळकतीसंबंधात कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो भारतीय स्टेट बँकेच्या व्याजासह योगे रकमेच्या बोजासह असेल.

कर्जदारांचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येत असून ह्यात कर्जदारास आपल्या तारण मिळकतीवरील बोजा उतरवून घेण्यास उपलब्ध असलेल्या कालमर्यादेची तरतूद आहे.

| अ.क्र. | कर्जदाराचे नाव व पत्ता | धकबाकी रक्कम | मागणी नोंदीस तारीख ताबा घेतल्याची तारीख |
|--|---|--|---|
| १. | शाखा : एबीबी फलटण श्री. मृत्युंजय नामदेव मोरे, सौ. लता मृत्युंजय मोरे, मु. पो. मोनीता विश्वास फेज १, लक्ष्मी नगर, फलटण, जि. सातारा खाते क्र. ३९८२४३४३७७ | दि. ०९.०२.२०२२ रोजी रु. १०,४६,०६१.०० (रु. दहा लाख सहाशेचाळीस हजार एकसष्ट फक्त) अधिक करारातील दरानुसार होणारे पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी. | ०९.०२.२०२२ ०४.०४.२०२२ |
| गहाण मालमतेचे वर्णन | | | |
| नोंदीस जिल्हा सातारा आणि फलटण महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जमिनीवरील १) श्री. मृत्युंजय नामदेव मोरे, सौ. लता मृत्युंजय मोरे, मु. पो. मोनिता विश्वास फेज - १ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अर्थाटमेंटमधील तळमजल्यावरील दुकान क्र. ६, महानगरपालिका मिळकत क्र. डब्ल्यू ३सिडिड २००७५२, प्लॉट नं. ५६, सि. एस. नं. ६४७२२/२, जुना देड चौकाजवळ, लक्ष्मीनगर, फलटण ता. फलटण, जि. सातारा वतु.सिमा : पूर्वेस: रस्ता, दक्षिणेस: रस्ता आणि प्लॉट क्रमांक ५६/४८, पश्चिमेस: रस्ता, उत्तरेस: रस्ता. | | | |
| २) मोनिता विश्वास फेज - १ बिल्डींग मधील तळमजल्यावरील दुकान क्र. ६, क्षेत्र २२.५३ चौ. मी. म्हणजेच २४२.५० चौ. फूट. वतु.सिमा : पूर्वेस: पाकिंग, दक्षिणेस: दुकान क्र. ७, पश्चिमेस: मोकळी जागा, उत्तरेस: दुकान क्र. ५. | | | |
| २. | शाखा : एबीबी सातारा श्री. संजय अर्जुन गुजर, श्री. अर्जुन लक्ष्मण गुजर, मु. पो. ६४१ बी, मंगळवार पेठ, ता. जि. सातारा खाते क्र. ३६४९८६१५९८७ | दि. १६.०९.२०२२ रोजी रु. १४,७०,१७९.०० (रु. चौदा लाख सत्तर हजार एकशे एकोणऐशी फक्त) अधिक करारातील दरानुसार होणारे पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी. | १४.०९.२०२२ ०२.०५.२०२२ |
| गहाण मालमतेचे वर्णन | | | |
| सव्हे नं. ६४१ बी, मंगळवार पेठ, ता. जि. सातारा, क्षेत्र २५०.९२ चौ. मी. वतु.सिमा : पूर्वेस: रस्ता, दक्षिणेस: सिटीएस नं. ६४१ चा उर्वरित भाग, पश्चिमेस: सिटीएस नं. ६४१ बी, सिटीएस नं. ५९० आणि सिटीएस नं. ५९० चा काही भाग. | | | |
| दिनांक : ०८.०५.२०२२ | | | अधिकृत अधिकारी, |
| ठिकाण : सातारा | (मजकूरत सदिष्टता असल्यास इंग्रजी मजकूर प्रार्थ मानावा) | | भारतीय स्टेट बँक |

एक हजार जमीन मोजणी यंत्रे मेअखेर

निविदा अंतिम टप्प्यात; ८० कोटीचा निधी

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोणत्याही जमिनीची मोजणी केवळ एका तासात करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी तब्बल एक हजार जमीन मोजणी यंत्रे (रोबटर मशीन) भूमि अभिलेख विभागाला मेअखेरीस प्राप्त होणार आहेत. त्याकरिता काढण्यात आलेली निविदा अंतिम टप्प्यात असून या यंत्रांच्या खरेदीसाठी शासनाने ८० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या यंत्रांच्या सहाय्याने अचूक आणि कमी वेळेत मोजणी करणे आता शक्य होणार आहे. या यंत्रांमुळे प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला सरासरी २००० ते २२०० जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढता येणे शक्य होणार आहे.

जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने सव्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ७७ स्थानके (कन्टिन्युस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन - कॉर्स) उभारली आहेत. या स्थानकांच्या आधारे जीपीएस मोजणी काही वेळात घेता येणार आहे. या स्थानकांमधून होणारी मोजणी रोबटरमध्ये (यंत्र) संकलित होणार असून पडद्यावर (टॅब) हे आकडे दिसणार आहेत. जमीन मोजणीसाठी सध्या भूमि अभिलेख विभागाकडून ईटीएस यंत्रांच्या सहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशांच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने सव्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जीपीएस रीडिंग काही सेकंदात घेता येते.

याबाबत बोलताना भूमि अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, 'एक हजार रोबटर यंत्रांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून ती अंतिम टप्प्यात आहे. मे महिनाअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ही यंत्रे उपलब्ध होतील. या यंत्रांकरिता भूमि अभिलेख विभागाला ८० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.'

रोबटरमुळे मोजणीला गती

रोबटर यंत्र उपाग्राहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) मोजणी करावयाच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश द्यावेत, त्या अक्षांश-रेखांशवरून ऑटोमॅटिकद्वारे संगणकप्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर करून मोजणीची पुढील प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या आधुनिक मोजणी साहित्यातून मोजणीकाम सुलभ, अचूक व अत्यंत जलदगतीने होण्यास मदत होते. यापूर्वीचे मोजणी साहित्य सव्हे टॅबलने साधारण दहा एकर मोजणी करण्यासाठी एक दिवस वेळ लागत असे. तसेच ई. टी. एस. यंत्रांच्या सहाय्याने तेवढ्याच क्षेत्राच्या मोजणीसाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता. आता केवळ एका तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तेवढी मोजणी शक्य होणार असल्याचे रायते यांनी सांगितले.

SAHYADRI INDUSTRIES LTD.
CIN No: L26956PN1994PLC078941
Regd. Office: 39/D, J.N. Marg, Gultekdi, Pune 411 037.
Website : www.silworld.in, E-mail : info@silworld.in, Tel. : +91 20 26444625/26/27

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub: Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund Authority

NOTICE is hereby given to the equity shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules") as under:

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid / claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Demat account of Investor Education and Protection Fund Authority ("the IEPF").

Adhering to various requirements set out in said the Rules, the Company has dispatched the letter on Wednesday, 04th May 2022 individually to the shareholders who have not encashed the dividend warrants for last seven consecutive years commencing from the unpaid Final Dividend for the year 2014-2015 due to which their Equity shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate actions.

The Company has uploaded the full details of such equity shareholders and equity shares due for transfer to the Demat account of IEPF Authority on its website <http://www.silworld.in>. under investor section to verify the details of the unclaimed dividend and the equity shares that are liable to be transferred to the IEPF Authority as per stated in the Rules.

Notice is given to all such shareholders to make an application to the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the company with a request letter duly signed by all holders with proper identification proofs for claiming the unclaimed dividend on or before Sunday, 31/07/2022 at below mentioned address, so that the shares are not transferred to the Demat account of IEPF authorities.

In case no valid claim in respect of equity shares are received from the equity Shareholders within the time frame as may be provided by the relevant authorities for the said purpose, the Company, shall with a view to comply with the requirement set out in the Rules, transfer the shares to IEPF by due date as per the procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company or any officer of the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF.

Shareholders may note that, both the unclaimed dividend and the equity shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority, after following the procedure prescribed in the Rules.

The Equity Shareholders concerned, holding equity shares in physical form and whose equity shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of facilitating of transfer of equity shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificate(s), which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice, in respect of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority, pursuant to the Rules.

In case where there is specific order of the Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such equity shares and payment of dividend, the company shall not transfer such equity shares to the Fund.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel.: 022-49186270; Email: iepf.shares@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

For SAHYADRI INDUSTRIES LIMITED
Sd/-
Satyen Patel
Managing Director
DIN: 00131344

Place : Pune
Date : May 07, 2022

पंजाब नॅशनल बँक pnb punjab national bank

कॉर्पोरेट ऑफिस : सेक्टर-१०, ड्राकवा, नवी दिल्ली सर्कल सव्हा - कोल्हापूर ११८२ / १७, तळमजला, राजारामपुरी, ४थी लेन, तकाला, कोल्हापूर-४१६००८, महाराष्ट्र. ईमेल आयडी : **cs8264@pnb.co.in**

ताबा सूचना (स्थावर मालमतेकरिता)
[सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२चा नियम ८(१)]

ज्याअर्थी, पंजाब नॅशनल बँक / पंजाब नॅशनल बँकेच्या प्राधिकृत अधिकारींनी विविध मतेची सुरक्षित आणि पुरवठ्या आणि सुरक्षा हित कायदा २००२ची अंमलबजावणी आणि आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत वाखाली वॉगिलेल्या मालमतेचा ताबा घेतला आहे. विविधपक्षरून ऋण आणि आम जनतेस वाढणारे सावध करण्यात येते की त्यांनी मालमतेची कोणताही व्यवहार करू नये आणि उक्त मालमतेचाबद्दल केलेला कोणताही व्यवहार वसूलिपर्यंत प्रत्येक खाते / ऋणकोच्या अनुसर नमूद केलेल्या तारखांच्या प्रभावामुळे तत्वावरील अधिक व्याज व किंमत वाखाली नमूद केलेल्या रकमेकरिता "पंजाब नॅशनल बँक"च्या आकाराच्या विषयाचीन असेल. सुरक्षित मतेच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेत कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तारखेकडे ऋणको / गहाणकार / इमोदारांचे तसेच वेळीन आहेत.

| अ. क्र. | खातेचे नाव / ऋणकोचे नाव | मागणी सूचनेची तारीख / एकूण धकित रक्कम | निरिचत सुचनेची तारीख | गहाणवट मालमतेचे वर्णन | प्राधिकृत अधिकारीचे नाव | |
|---------|--|--|----------------------|---|--|-------------|
| १ | ४००४०० - गोवा मापूसा श्री. श्रीकांत राधाबा केसरकर | ३०.०९.२०२१ रु. ५०,४९,३२७.३६ पुढील व्याज व किंमत यासह | ०२.०५.२०२२ | व्यावहारीक २ बंगलोसह गहाणवट जमीन, धारण केलेला सव्हे नं. ८६/१ (पार्ट), प्लॉट नं. "ए" (मोजमापचा ०-१६-० एचआर) आणि "बी" (मोजमापचा ०-४२-० एचआर), "कुरसावे टेक" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमतेचे, सव्हे नं. ८६/१ (पार्ट), विलेज सातेली भेडशी, तालुका दोदमार्ग, जि. सिंधुदुर्ग, श्री. श्रीकांत आर. केसरकर व संजय आर. केसरकर यांच्या मालकीचा आणि खालीलप्रमाणे विमितः प्लॉट 'ए' प्लॉट 'बी' | सदर मालमतेचा प्लॉट 'बी' रोड सदर मालमतेचा उर्वरित भाग सदर मालमतेचा उर्वरित भाग सदर मालमतेचा उर्वरित भाग | शिवेंक बोधी |
| २ | ४००४०० - गोवा मापूसा श्री. संजय राधाबा केसरकर | ३०.०९.२०२१ रु. ७०,९४,३८९.७६ पुढील व्याज व किंमत यासह | ०२.०५.२०२२ | व्यावहारीक २ बंगलोसह गहाणवट जमीन, धारण केलेला सव्हे नं. ८६/१ (पार्ट), प्लॉट नं. "ए" (मोजमापचा ०-१६-० एचआर) आणि "बी" (मोजमापचा ०-४२-० एचआर), "कुरसावे टेक" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमतेचे, सव्हे नं. ८६/१ (पार्ट), विलेज सातेली भेडशी, तालुका दोदमार्ग, जि. सिंधुदुर्ग, श्री. श्रीकांत आर. केसरकर व संजय आर. केसरकर यांच्या मालकीचा आणि खालीलप्रमाणे विमितः प्लॉट 'ए' प्लॉट 'बी' | सदर मालमतेचा प्लॉट 'बी' रोड सदर मालमतेचा उर्वरित भाग सदर मालमतेचा उर्वरित भाग सदर मालमतेचा उर्वरित भाग | शिवेंक बोधी |
| ३ | ४००४०० - गोवा मापूसा मेरस केसरकर मेटल इंडस्ट्रीज (भागीदार : श्री. श्रीकांत केसरकर व श्री. संजय केसरकर) | ०९.०९.२०२१ रु. ५४,६६,९१०.२८ पुढील व्याज व किंमत यासह | ०२.०५.२०२२ | मादमता समन्याय गहाणवट - सव्हे नं. ८६/१ (पार्ट) विलेज भेडशी खलचा वाजार, तेरसोल : दोडमार्ग, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. | शिवेंक बोधी | |

तारीख : ०७-०५-२०२२
स्थळ : कोल्हापूर

(श्री. शिवेंक बोधी) मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

Entertainment Network (India) Limited

Registered Office: 4th Floor, A-Wing, Matulya Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013. Tel: 022 6662 0600. Fax: 022 6661 5030. E-mail: stakeholder.relations@timesgroup.com. Website: www.enil.co.in Corporate Identity Number: L92140MH1999PLC120516

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(₹ in Lakhs)

| Standalone | | | | | Consolidated | | | | |
|---------------------------|---------------------------|---------------------------|-----------------------|-----------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|-----------------------|-----------------------|
| 3 Months ended 31.03.2022 | 3 Months ended 31.12.2021 | 3 Months ended 31.03.2021 | Year ended 31.03.2022 | Year ended 31.03.2021 | 3 Months ended 31.03.2022 | 3 Months ended 31.12.2021 | 3 Months ended 31.03.2021 | Year ended 31.03.2022 | Year ended 31.03.2021 |
| (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) | (Audited) | (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) | (Audited) |
| 9,937.37 | 9,888.57 | 9,903.61 | 30,591.70 | 26,681.72 | 10,398.79 | 10,500.88 | 10,036.50 | 32,330.41 | 27,208.84 |
| (341.35) | 1,503.73 | 152.09 | (3,635.59) | (7,913.29) | (626.37) | 1,386.02 | 93.63 | (4,498.26) | (8,293.43) |
| (341.35) | 1,503.73 | (9,597.33) | (3,635.59) | (15,339.68) | (626.37) | 1,386.02 | (9,655.79) | (4,498.26) | (15,458.61) |
| (280.89) | 1,096.83 | (6,565.50) | (2,748.06) | (10,926.71) | (571.29) | 977.15 | (6,624.67) | (3,621.03) | (11,050.31) |
| (274.35) | 1,111.97 | (6,530.85) | (2,788.76) | (10,907.89) | (565.43) | 1,004.13 | (6,595.95) | (3,642.64) | (11,043.19) |
| 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 | 4,767.04 |
| | | | 72,406.85 | 75,672.31 | | | | 71,310.49 | 75,439.35 |
| | | | | | | | | | |
| (0.59) | 2.30 | (13.77) | (5.76) | (22.92) | (1.20) | 2.05 | (13.90) | (7.60) | (23.18) |
| (0.59) | 2.30 | (13.77) | (5.76) | (22.92) | (1.20) | 2.05 | (13.90) | (7.60) | (23.18) |

Notes:

- The above is an extract of the detailed format for the Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website viz. www.enil.co.in
- The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on May 6, 2022.
- Exceptional items in the quarter and year ended March 31, 2021, consisted of:
 - Provision recorded for impairment of certain non-financial assets amounting to ₹ 9,749.42 lakhs. During the quarter ended March 31, 2021, considering the performance of its brands, namely 'Mirchi Love' and 'Kool FM', relevant economic and market indicators, assessment of recoverable amounts and based on cash flows expected to be generated by these brands, the Company recorded provision for impairment for certain non-financial assets.
 - Write back on reassessment of performance royalty liability recorded in earlier years and no longer required amounting to ₹ 2,323.03 lakhs, post the Intellectual Property Appellate Board (IPAB) order dated December 31, 2020. The write back amounted to ₹ 2,323.03 lakhs for the year ended March 31, 2021.
 - Termination fees received amounting to ₹ 261.21 lakhs during the year ended March 31, 2021 with respect to termination of time brokerage arrangement to broadcast radio programmes and content in New York with N J Broadcasting, a US based broadcaster.

Place : Mumbai
Date : May 6, 2022
Prashant Panday
Managing Director & CEO
DIN: 02747925